

राज्य शासनाच्या दैनंदिन कार्यात गतिमानता
आणण्यासाठी नियमांचे सुलभीकरण
करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०००३२.
शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण-२०११/प्र.क्र.१२५/कामगार-९
दिनांक-३० सप्टेंबर, २०११.

प्रस्तावना :-

राज्य शासनाच्या दैनंदिन कार्यात गतिमानता आणण्यासाठी, नियमांचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करतांना, नियमानुसार काही परवानग्या घेण्याची आवश्यकता असते. अशा परवानग्या सुलभरित्या व कमी वेळात दिल्यास, सर्वसामान्य जनतेची कामे जलदरित्या होण्यास मदत होते. त्यामुळे अनावश्यक नियमांची क्लिष्टता कमी करून, गैरप्रकार करण्याच्या संधी कमी करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेऊन, कामगार विभागातील नागरिकांशी संबंध येणाऱ्या कायद्यांचे व त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे विश्लेषण व अभ्यास करून ज्या नियमांचा नागरिकांशी जास्तीत जास्त संबंध येतो व ज्यांना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याची गरज पडते, अशा परवानग्या, ज्या आज रोजी आर्थिक किंवा सामाजिक विकासाच्या दृष्टीने कालबाह्य झालेल्या आहेत, त्यांना पूर्णपणे कमी करून किंवा परवानगी देण्याची पध्दत सुलभ करून याबाबतीत विभागाच्या स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याकरिता एक समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्य शासनाच्या दैनंदिन कार्यात गतिमानता आणण्यासाठी कामगार विभागातील नागरिकांशी संबंध येणाऱ्या कायद्यांचे व त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे विश्लेषण व अभ्यास करून त्यांचे सुलभीकरण करण्यासाठी शासनाने खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे :-


- | | |
|---|-------------|
| १) प्रधान सचिव (कामगार) - | अध्यक्ष, |
| २) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई - | सदस्य, |
| ३) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - | सदस्य, |
| ४) संचालक, बाष्पके, महाराष्ट्र राज्य, मुंबई- | सदस्य, |
| ५) सह सचिव (कामगार) - | सदस्य सचिव. |

वरील समिती प्रत्येक महिन्याला ज्या नियमांचा नागरिकांशी जास्तीत जास्त संबंध येतो व ज्यांना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याची गरज पडते, अशा परवानग्यांची आवश्यकता

नसलेल्या नियमांचा आढावा घेऊन, जे नियम कालबाह्य झालेले आहेत, ते कमी करण्याच्या दृष्टीने जाणवपूर्वक प्रयत्न करेल. सदर समितीची दरमहा आढावा बैठक घेण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१११००११५०१५३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(ज. आ. खवणेकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्राति,

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,
मा.मुख्य सचिव यांचे सहसचिव,
प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक,
सह सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक,
कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
सर्व उपसचिव/अवर सचिव, कामगार प्रभाग, मंत्रालय, मुंबई,
संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
संचालक, बाष्पके, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
सर्व कार्यासन अधिकारी, कामगार प्रभाग, मंत्रालय, मुंबई,
निवडनस्ती (कामगार-९).